

- Electronic Currency Counting Machines
- Electronic Fare Meters
- Home Automation

NITIRAJ ENGINEERS LTD.

CIN: L31909MH1999PLC119231 Listed on National Stock Exchange of India ISO 9001: 2015 COMPANY

CORPORATE OFFICE & WORKS:

Plot No. J-25, J-26, MIDC, Awadhan, Dhule - 424 006. (M.S.) INDIA **2**: +91 - 2562 - 239080, 239331 E-mail: response@nitiraj.net Web Site: www.nitiraj.net

Date - 17/08/2024

To, The Manager, **Listing & Compliance Department,** National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra, Mumbai- 400051.

(Symbol - NITIRAJ

**ISIN - INE439T01012)** 

Sub.: Newspaper cutting of publication of Unaudited Standalone Financial Results for the Ouarter ended on 30th June, 2024.

Pursuant to Regulation 30, read with Schedule III, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with reference to above subject, please find enclosed newspaper advertisement, published in following newspaper on 17th August, 2024, Financial Express (English) and Apla Maharashtra (Marathi), for Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended On 30th June, 2024.

Kindly take the same on records.

Thanking You,

Yours Faithfully, FOR NITIRAL ENGINEERS LIMITED

### **DEEPIKA DALMIYA**

Company Secretary & Compliance Officer M.NO: A58029

: 09338885585 Padampur : 09337368391 2541598 2224641 Sambalpur: : 09337134928

251572

# **FINANCIAL EXPRESS**

## **GIRNAR SPINTEX INDUSTRIES LIMITED** (Formerly Known As Amit Spinning Industries Limited)

Regd. Off & Works: Gat No. 47 & 48, Sangawade Village, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416202. STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 30th JUNE 2024 (Rs. In Lacs)

10		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1	Revenue from operations	2,000,54	2,389.91	9,570.46
2	Net Profit/(loss) for the period before tax ( before and after extraordinary items)	(75.50)	(143.11)	(484.12)
3	Net Profit/(loss) for the period after tax ( after exceptional and extraordinary items)	(75.50)	(143.11)	(484.12)
4	Total comperhensive Income for the period (Net of Tax)	(75.50)	(143.11)	(486.48)
5	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each)	205.85	205.85	205.85
6	Basic and diluted EPS before & after Extraordinary items	(2:75)	(5.21)	(17.72)

Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE https://www.bseindia.com and NSE https://www.nseindia.com/ and on the website of Company i.e. www.gimarspintex.com

Place : Sangawade, Kolhapur Date: August 14th, 2024

Deepak Choudhari Managing Director

Manojit Patra

Din: 09345777

## MEGA RESOURCES LIMITED CIN: U65999WB1993PLC058492

Regd. Office: 10, Dr. Rajendra Prasad Sarani (Clive Row), 3rd Floor, Kolkata-700001 Corp. Office: 24/1/1, Alipore Road, 3rd Floor, Kolkata-700 027, West Bengal, India Phone: 033 2450 0500, Email: megaresourceslimited@gmail.com

COURT CALCUTTA IN PLM/A/30/2023

This intimation is published pursuant to the Award/Order under Form 4 (Rule 7(1)(vii)) dated 18:12:2023 passed by the Mediation Court, High Court Calcutta in PLWA/30/2023 and under the provisions of Section 56 and other applicable provisions, if any, of the Companies Act 2013, (Act) (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) and the for effecting transfer of securities held in physical mode. The Company had received the original share certificates having a face value of Rs. 10/- each along with transfer requests, affidavits, orders/awards, indemnity, etc. for the transfer of shares in physical form, the details are given below. Please find below details of Equity shares of the company in respect of which transfers have been processed on 6th August 2024

S.L. Transferor's	Transferor's Name	Certificate	Distinctive No.(s)	No. of	Name and	Transferee		
No folio no.	and address	No.			Address of the			

''''	TOTO TIO	bita muresa	1144		shares	Transferee(s)	no.
te l	100	POLYTEX INDIA LTD	00012343-00012402	11111501-1117500	6000	Krishnam Parasramka, 26 Belvedere Road, Kolkata-700027	487
2.	57	HARIBHAKTI FINACIALS PVT LTD	00009168-00009287	10794001-10806000	12000	-Do-	487
3.	34	HOOGHLY HOLDINGS LTD	0001835-0001870 0001873-0001936 0001937-0002036 0000573-0000592 0000903 0000906-0000959 0001353-0001397	3929701-3933300 3933501-3939900 3939901-3949900 3803501-3805500 3836501-3836600 3836801-3842200 3881501-3886000	3600	-Do-	487
4,	19	INNOVATIVE VYPAR PVT LTD	000019	445701-485700	40000	-Do-	487
5.	13	PECON PROPERTIES & ENCLAVES PVT LTD	000013	205701-245700	40000	-Do-	487
6.	27	AVADH MERCHANTS PVT, LTD	000027	925001-965000	40000	-Do-	487
7	14	RIDDHI SUPPLIER & AGENCIES PVT LTD	000014	245701-275700	30000	-Do-	487

address i.e. 24/1/1 Alipore Road, 3rd Floor, Kolkata-700 027, otherwise the above mentioned shares will delivered to the Transferee after the due process. For Mega Resources Limited

Place : Kolkata

Date : 16/08/2023

# PHOENIX

# NITIRAJ ENGINEERS LTD.

CIN No: L31909MH1999PLC119231

True way to weigh Reg off: 306 A, Bhabha Bldg., N.M.Joshi Marg, Delisle Road, Mumbai - 400 011 Corp Off: Plot No. J25 J26, MIDC Awadhan, Dhule-424006, Tel: 02562-295181, 239331

Extract of statemnet of unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June, 2024

Email ID: investor@nitiraj.net Website: www.nitiraj.net

	Y.		V		(Rs in Lacs)	
C1	11,01 20 20	(	Quarter Ended		Year Ended	
SI. No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
2236		(Unaudited)	(Refer Note 4)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	453.46	5,307.71	1,193.57	10,143.20	
2	Profit / (Loss) before tax	(220.24)	990.98	116.54	1,594.20	
3	Profit / (Loss) after tax	(164.81)	741.57	87.21	1,203.55	
4	Total Comprehensive Income	(163.67)	744.92	87.61	1,208.10	
5	Equity Share Capital	1,025.10	1,025.10	1,025.10	1,025.10	
6	Other Equity (excluding Revaluation reserve)	0	0	0	0	
7	Basic and Diluted earnings per share (INR)	(1.61)	7.23	(0.85)	11.74	

# Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website viz. www.nseindia.com

and on the company's website www.nitiraj.net

For Nitiraj Engineers Limited

Place: Mumbai (Rajesh R. Bhatwal) Date : August 16, 2024 Managing Director Din No.00547575

# STURDY INDUSTRIES LIMITED (undergoing CIRP)

CIN: L25209HP1989PLC009557

Regd. Office: Plot N. 57, Industrial Area, Sector 1, Parwanoo, Solan, Himachal Pradesh-173220 Website: www.sturdyindustries.in | Email Id: legalsturdy@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

100			Quarter E	nded	Year Ended
SI No.	Particulars	30/06/2024 (Un-Audited) Reviewed	31/03/2024 (Un-Audited) Reviewed	30/06/2023 (Un-Audited) Reviewed	31/03/2024 (Audited)
1 2	Total income from operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before	0	0.28	0.01	0.39
3	Tax, Exceptional and/or Extraordinary items. Net Profit / (Loss) for the period before tax	-0.24	-2.98	-1.45	-11.66
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	-0.24	-2.98	-1.45	-11.66
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	-0.24	-0.49	-1.45	-9.17
1	and Other Comprehensive Income (after tax)	-0.24	9.05	-1.47	0.31
6	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	30.25	30.25	30.25	30.25
8	in the Audited Balance Sheet of the previous year Earning per share (before extraordinary items)	*	-241.70	3,63	-230.59
9	of Rs. 2/-each) Basic & Diluted Earning per share (after extraordinary items)	*	-0.18	2.6	#86
	(of Rs. 2/-each) Basic & Diluted	. 2	-0.18	721	20

- The above Financial Results of Sturdy Industries Limited (undergoing CIRP w.e.f. 06.06.2024 as per orders. passed by Hon'ble NCLT in the petition filed u/s 7 of IBC, 2016) for the guarter ended on 30/06/2024 along with the Limited Review Report by the auditors have been reviewed and approved at a meeting held on 14/08/2024 by the Resolution Professional with the suspended Board of Directors (power suspended) of the company through video conferencing.
- 2. The above is an extract of detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under regulations 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of financial results are available on the website of Bombay Stock Exchange and company's website (www.sturdyindustries.in)
- s. Previous Year figures have been regrouped/reclassified wherever necessary, to conform the current period classifications.

For STURDY INDUSTRIES LIMITED (Undergoing CIRP)

Ramesh Kumar Gupta Date: 14.08.2024 Anurag Goel Director Place: Parwanoo Resolution Professional DIN: 00161363

For

Advertising in

# TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.:

67440215

### MAHINDRA & MAHINDRA LTD.

REGD. OFF.: GATEWAY BUILDING, APOLLO BUNDER, MUMBAI - 400001, MAHARASHTRA

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities/applicants] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Folio	Name of	Certificate	Distinct	ive No,s	No.of
No.	Shareholders	No.	From	To	Shares
N000384	Dr. Mantal Chandrakant Nayak	2016422	5388597	5390808	2212
Place :M Date: 17	lumbai /08/2024	Dr.	Mantal Cl	Sd/- nandrakar	it Navak

# E-SERVICES

### **BLS E-SERVICES LIMITED** (CIN: L74999DL2016PLC298207)

Regd. Office: G-4B-1, Extension, Mohan Co-operative Indl. Estate, Mathura Road, New Delhi-110044, Delhi, India Corp. Office: Plot No 865, Udyog Vihar, Phase V, Gurgaon-122016, Haryana, India,

Tel.: 91-11-45795002, Email: cs@blseservices.com, Website: www.blseservices.com NOTICE OF 8" (1" Post IPO) ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

### Notice is hereby given that

The 8" (1" Post IPO) Annual General Meeting (The AGM) of the members of BLS E-Services Limited, ("the Company") will be held on Tuesday, September 10, 2024 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing /Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility to transact the business as stated in the Notice of the AGM pursuant to the Companies Act, 2013 and various circular issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, from time to time. All the Members are hereby informed that:

- The Annual Report along with Notice of the AGM for financial year ended March 31, 2024 and remote e-voting and e-voting at AGM details have been sent in electronic mode on Friday, August 16, 2024 to all the members whose e-mail are registered with RTA and Depositories as on August 09, 2024. The Annual Report along with Notice of the AGM is also available on the website of the Company www.blseservices.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 04, 2024 to Tuesday, September 10, 2024 (both days inclusive) for taking on record the members of the Company for the purpose of the AGM of the Company.
- Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder, the Company is pleased to provide Remote e-voting and e-voting facility in the AGM to the members holding shares either in physical form or dematerialized form to cast their vote on the business as set forth in the Notice of the AGM.
- The Cut-off date for the purpose of e-voting through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) is Tuesday, September 03, 2024. The remote e-voting period commences on Friday, September 06, 2024 from 09:00 a.m. and ends on Monday, September 09, 2024 at 05:00 p.m. Remote evoting shall not be allowed beyond 05:00 p.m. on Monday, September 9, 2024. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on the resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- In case of any person becoming the member of the Company after the dispatch of Notice of AGM but on or before the cut-off date i.e. September 03, 2024, may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com for obtaining login ID and the password. Further, if the Member is already registered with CDSL remote e-voting platform, then he can use existing User ID and Password for casting the vote through remote e-
- The manner of e-voting remotely for members holding shares in dematerialized form. physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, through VC/OVAM but shall not be entitled to cast their vote again.
- Members are requested to read the instructions pertaining to joining the AGM. manner of casting vote through remote e-voting, e-voting during the AGM and attending the AGM through VC/OVAM as printed in the Notice of the AGM, carefully.
- In case you have any queries or issues regarding the E-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com under help section or all grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on toll free no-1800 21 09911.
- The Notice of the AGM is available on the Company's website i.e. www.blseservices.com and CDSL's website at www.evotingindia.com.

By Order of the Board of Directors For BLS E-Services Limited

Sameer Kumar Place: New Delhi Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: ACS 32216 Date: 16.08.2024

# SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED CIN: L65929TG2003PLC040648 Registered Office: Galaxy, Wing B, 16th Floor, Plot No.1, Sy No 83/1, Hyderabad Knowledge City, TSIIC, Raidurg Panmaktha, Hyderabad-500081, Telangana. Website: www.spandanasphoorty.com | Phone No.: 040-45474750 | E-mail: secretarial@spandanasphoorty.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

In compliance with the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with the Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the relaxations and clar ifications issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and 09/2023 dated September 25, 2023, (collectively 'MCA Circulars'), we are furnishing the following details:

- 1) The business to be transacted through voting only by electronic means for seeking approval of the Members for the following:
- 1. To approve the request received from Ms. Padmaja Gangireddy along with persons acting in concert, belonging to the Promoter and Promoter Group of the Company. for re-classification from the "Promoter and Promoter Group" category to "Public"
- **2.** To approve the amendments to the Articles of Association of the Company. Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to Members through e-mail
- The Company has sent an e-mail for the Postal Ballot Notice dated August 16, 2024 to all the Members whose name appeared on the Register of Members/ Record of Depositories received from National Securities Depository Limited/ Central Depository Services (India) imited (Depositories) as on Friday, August 9, 2024 (cut-off date) and whose e-ma addresses are registered with depository participant(s). A person who is not a member as on the cut-off date should treat this advertisement for information purpose only.
- The requirements of sending physical Postal Ballot Notice to the Members have been dispensed with vide MCA Circulars. Details of the process and manner of remote e-voting along with the User ID and pass-
- word are provided over e-mail to all Members who have registered their e-mail addresses. The instructions for voting through electronic means are provided to all Members as part of the Postal Ballot Notice. The Company has engaged KFin Technologies Limited ('KFintech') for facilitating e-
- voting in a secure manner. For Members who have not registered their e-mail are requested to register their valid
- email addresses with the DP with whom their Demat Account is maintained or with the Company by providing their full name, DP ID/Client ID, email address and contact number, by sending an email at secretarial@spandanasphoorty.com. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are however requested to register their e-mail address with the Depositories /Depository Participant.
- The date and time of commencement of voting through electronic means Saturday, August 17, 2024, at 09.00 a.m. (IST). 10) The date and time of end of voting through electronic means - Sunday, September 15,
- 2024, at 5.00 p.m. (IST). 11) The remote e-voting platform will be disabled at 5:00 p.m. IST on Sunday, September 15, 2024 by KFintech. Once the vote on resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.
- 12) Website address where Postal Ballot Notice is displayed: Company www.spandanasphoorty.com and KFintech https://evoting.kfintech.com. Postal Ballot Notice is also submitted to BSE Limited and National Stock Exchange of India Limited and the same are also available on their websites.
- 13) Contact details of the person responsible to address the grievances connected with the remote e-voting: Mr. Vinay Prakash Tripathi, Company Secretary, Corporate Office Galaxy, Wing B, 16th Floor, Plot No.1, Sy No 83/1, Hyderabad Knowledge City, TSIIC Raidurg Panmaktha, Hyderabad-500081, Telangana. Telephone Number: 040-45474750 (except Saturday and Sunday), Email Id: secretarial@spandanasphoorty.com. 14) The Company has appointed Mr. Y Ravi Prasada Reddy (Membership No. FCS 5783)
- Proprietor, RPR & Associates, Practicing Company Secretaries (CP No. 5360) Hyderabad as the Scrutinizer for conducting the remote e-voting process thereto in accordance with the provisions of the Act read with the Rules and the MCA Circulars in a fair and transparent manner. The results of the remote e-voting will be declared on or before Monday, September 16

2024 at the registered office of the Company, the results of the remote e-voting along with the scrutinizer's report will be uploaded on the Company's website www.spandanasphoorty.com and will be communicated to the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com, where the equity shares / securities of the Company are listed. By the Order of the Board of Directors of

Place: Hyderabad

For Spandana Sphoorty Financial Limited Vinay Prakash Tripathi Date: August 16, 2024 financialexp.epaGempany Secretary

केनरा बैंक Canara Bank Hilisike Syndicate

SANTACRUZ (WEST) BRANCH: A-1 to 6, Dheeraj Heritage, Milan Subway, S. V. Road,

Daulat Nagar, Santacruz West, Mumbai-400 054

DEMAND NOTICE FOR LOCKER RENT ARREARS & PENALTY CUM LOCKER BREAK OPEN NOTICE (Default due to non-payment of locker rent by hirer)

A Public notice is hereby given to all the persons concerned and public in general that the person/s named under this notice have availed the facility of safe deposit lockers at the below mentioned branches of Canara Bank (including branch of e-Syndicate Bank). The respective branches have already addressed individual letters / Notices by registered post with acknowledgement due (AD) to locker hirers / LOA at the latest available address as per our Bank records with a request to remit the arrears of Locker Rent. Despite of these notices, the locker hirers / LOA have not contacted the Branch and have not remitted to locker rent arrears. Below mentioned Locker Hirers and their legal heirs are requested to consider this as the FINAL NOTICE and contact

the Branch concerned with necessary documents and remit the locker rent arrears within 15 days from the date of publication of this notice failing which the Bank will break open the lockers without any further notice or intimation, at the cost and sole risk of the hirers or their legal representatives/heirs. LIST OF THE HIRERS HAVING LOCKER ARREARS AND PENALTY ARREARS:

Sr. No.	Name of The Locker Hirers	Address	Locker No.	Branch Name / Contact No.	Arrears Due & Last Operation
1	1 JAKINA FERNANDES	<ol> <li>Suresh Bhavan, Shantilal Compound, Jawahar Nagar, Nr. Dada Miya Chawl, Khar (E)- 400 051.</li> </ol>	136	Santacruz West II 15060 8655963312	₹ 17,110/- Not Operated For 3 Years
2	DALJIT KAUR	738, Bijlani Bhavan, Khar-Pali Road, Mumbai-400 052.	164	Santacruz West II 15060 8655963312	₹ 17,110/- Not Operated For 3 Years
Date	17.08.202	4			Sd/ Branch Manage

Canara Bank Place : Mumbai

### SHREYAS INTERMEDIATES LIMITED (CIN: L24120PN1989PLC145047)

Regd. Office: D-21-24 .MIDC Lote Parshuram. Taluka Khed, Ratnagiri-415722

Phone No. 02356-272471; Email Id: info.shreyasintermediates@gmail.com; Website: www.shreyasintermediates.co.in Extract of audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024 (INR in Lacs)

Sr.	·	For the Quarter ended on			Year ended	
No.	Particular	30-06-2024 Unaudited	31-03-2024 Audited	30-06-2023 Unaudited	31.03.202 Audited	
1	Total Income from Operations	12	25	12	51	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(40)	(12)	(36)	(158)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(40)	(12)	(36)	(158)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(40)	(12)	(36)	(158	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			12		
6	Equity Share Capital	7,085	7,085	7,085	7,085	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(5,688	
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -  1. Basic:	(0.01)	(0.02)	(0.05)	(0.22)	
	2. Diluted:	(0.01)	(0.02)	(0.05)	(0.22)	

Sr

The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 14th August, 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2024. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies. 2) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

 The figures of the previous periods (quarter/year) have been regrouped/rearranged/reclassified wherever considered necessary. For and on behalf of the Board of Directors

> For Shreyas Intermediates Limited Surya Prakash Pandey

For the Quarter ended on

Year ended

Director Place: Mumbai Dated :14th August, 2024 DIN: 1898839 KESAR PETROPRODUCTS LIMITED

## (CIN:L23209PN1990PLC054829)

Regd. Office: Office: D-7/11,MIDC Lote Parshuram. Taluka Khed. Ratnagiri-415722

Phone No. 02356-272339; Email Id: info@kesarpetroproducts.com; Website: www.kesarpetroproducts.com Statement of standalone financial results for the quarter ended 30th June 2024 (INR in Lacs)

No.	Particular	30-06-2024 Unaudited		30-06-2023 Unaudited	31.03.2024 Audited
11	Gross Revenue from operations	5,396	5,760	3,834	17,244
2	Less : GST Recovered	816	800	573	2,356
3	Total Income from Operations (1-2)	4,580	4,960	3,261	14,889
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	261	235	.9	493
5	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	261	235	9	493
6	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	212	305	6	497
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			34	
8	Equity Share Capital	967	967	967	967
9	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8	700	82	11,478
10	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -  1. Basic:	0.22	0.32	0.01	0.51
	2. Diluted:	0.22	0.32	0.01	0.51

 The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 14th August, 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2024. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. For and on behalf of the Board of Directors

For Kesar Petroproducts Limited

Place: Mumbai Dated :14th August, 2024

Date: 17.08.2024

Place: New Delhi

Ramjan Shaikh Director DIN: 08286732

# **SALE NOTICE**

Vandana Vidhyut Limited (In Liquidation) Liquidator: Mr. Sanjay Gupta, Liquidator Address: AAA House, 64, Okhla

Estate Marg, behind Modi Mills, Okhla Phase III, Okhla Industrial Estate, New Delhi, Delhi 110020. Email: vandana.vidhyut@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, sanjaygupta@aaainsolvency.com, Mob.-8800865284 (Mr.Wasim and Mr Raj Kumar)

# **E-Auction**

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code. 2016 Date and Time of E-Auction: 17th September, 2024 at 3.00 pm to 5.00 pm

(With unlimited extension of 5 minutes each) Last Date of EMD submission: 13th September, 2024 till 3 PM Last Date for Submission of Eligibility Documents by prospective bidder: From 17th August 2024 to 30th August, 2024

Sale of Assets and Properties owned by Vandana Vidhyut Limited - In Liquidation ("CD") forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal. Cuttack Bench vide order dated 16th December, 2019. The sale will be done by the undersigned through the E-Auction platform i.e. M/S National E-Governance Services Ltd (NeSL) having website at: https://nbid.nesl.co.in/app/login

•				
Particulars of the Asset	Block	Reserve Price (INR)	Initial EMD Amount (INR)	Incremental Value (INR)
Non-Current Investments of the CD i.e. Total 23,06,156 shares of Vandana Global Ltd.	Α	6,49,28,625	64,92,863	8,00,000
Non-Current Investments of the CD i.e. Total 3,00,000 shares of Ganga Shipping Logistics & Solution Pvt. Ltd		2,97,64,262	29,76,426	1,00,000
Non-Current Investments of the CD i.e. <b>Total 3,50,000 Share of Nirsons Infrastructure Pvt. Ltd</b>	С	2,74,41,233	27,44,123	1,00,000
Non-Current Investments of the CD i.e Total 2,09,600 Shares of V G Real Estates Private Limited	D	2,12,69,845	21,26,984	1,00,000
Non-Current Investments of the CD i.e Total 37,400 Shares of Kalawati Ispat & Power Pvt. Ltd.	E	42,00,342	4,20,034	1,00,000

# **TERMS & CONDITION**

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS and "WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider service provider i.e. NeSL (National E-Governance Services Ltd.).
- It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disgualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.
- All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of **AAA Insolvency Professionals** LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/vandana-vidyut-limited/ and from the E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process.

Liquidator in the matter Vandana Vidhyut Limited IBBI (Regn. No-IBBI/IPA-001/IP-P00117/2017-2018/10252) Address: AAA House, 64, Okhla Estate Marg, behind Modi Mills, Okhla Phase III, Okhla Industrial Estate, New Delhi, Delhi 110020

Sanjay Gupta

Contact Person: Md Wasim and Mr Raj Kumar (+91-8800865284)

### ADDRESS CHANGE

IHAVE CHANGE
MY OLD ADDRESS
4388 GALI NO.5 NEAR
URDU SCHOOL NO.10
ISLAMPURA DEOPUR,
DHULE TO
NEW ADDRESS
GALI NO.5,
ISLAMPURA DEOPUR,
DHULE
AS PER MY DOCUMENTS
N. AME.
MOHAMMUD AYAN
IDRIS HUSAIN ANSARI

आहेत.

### NAME CHANGE

MY OLD NAME INAYAH IFRAH ANSARI IDRIS HUSAIN TO MY NEW NAME INAVAH IFRAH IDRIS HUSAIN ANSARI AS PER MY DOCUMENTS AS FER MY DOCUMENTS ADDRESS- 4388, GALLI NO.5, NEAR URDU SCHOOL NO.10 DEVPUR, DHULE

धुळे महानगरपालिका, धुळे पाणीपूरवठा विभाग

अनुभव असलेल्या संस्था/अस्थापना यांचे कडून घुळे महानगरपालिक करिता "Appointment of agency for Processing of water connection applications, collecting de-

tails of water meter, taking monthly readings, processing water bills. printing and distributing bills to consumers for Dhule Municipal Corpo-ration for 24 months या कामा करिता स्वारस्याची अभिव्यक्ती प्रकियेसाठी ई निविदा मागवित

आ.क्. | अ.क्र. | कामाचे नाव | निविदा "Appointment of agency for Processing of water connection

करून वितरण करणे साठी पात्र अस्थापनां कडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) करिता अर्ज

जा.क./धुमपा/पा.पु/४५९/२०२४-२५

Particulars 1 4 1

Total Income from Operation
 Profit / (Loss) before tax
 Profit / (Loss) after tax
 Total Comprehensive Income

5 Equity Share Capital 6 Other Equity (excluding

Revaluation reserve)

Basic and Diluted earnings

and on the company's website www.nitiraj.net

दिनांक- १६/०८/२०२४

PHOENIX ®

True way to weigh

Appointment of agency for rrocessing or water connection applications, collecting details of water meter, taking monthly readings, processing water bills, printing and distributing bills to consumers for Dhule Municipal Corporation for 24 months.

| अंक महानगरपाजियन आणी पुरस्था विभागासाठी गळ जोडाजी। १०००,०० वेगेचा अर्ज वनविणे, गीट्र वाचन चेणे, वेयक बनविणे आणि छगाई

मागविष्यात येत आहे. उपरोक्त निविदांबाबतचा सविस्तर तपशिल <u>https://mahatenders.gov.in</u> य श्रकावर दि.२०-०८-२०२४, सायं.१७.०५ वाजेपासून पहावयास मिळेल.

Email ID : investor@nitiraj net Website : www.nitiraj net Extract of statemnet of unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June, 2024

(220.24)

(164.81)

1,025.10

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website viz. www.nseindia.com

0

NITIRAJ ENGINEERS LTD.

CIN No: L31909MH1999PLC119231 Reg off: 306 A, Bhabha Bldg, N.M. Joshi Marg, Delisle Road, Mumbai - 400 011

30.06.2024 31.03.2024

Corp Off: Plot No.J25 J26, MIDC Awadhan, Dhule-424006, Tel: 02562-295181, 23933

(Unaudited) (Refer Note 4) (Unaudited)

5.307.7

741.57 744.92

1,025.10

अभिव्यक्ती स्वारस्य (Expression of Interest) सूचना क.४० सन २०२४-२५ म.आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे हे ऑनलाईन ई-प्रणालीद्वारे शासकीय मुद्रण कामाचा

### शहादा, तालुक्यातील ग्रामपंचायतच्य (प्रतिनिधी)-जयनगर गवतीने ७८ व्या ग्रामपंचायतच्यावतीने ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती तसेच तिरंगा ध्वज बाबत माहिती देण्यात आली.

थळे महागरपातिका, थळे.

87.21 87.61

1,025.10

Year Ended

31.03.2024

(Audited)

1,203.55

1,025.10

0

For Nitiraj Engineers Limited

(Raiesh R. Bhatwal)

पत्ता : रा. निमडाळे ता जि.धुळे ा बिरुद्ध ।। ग्रामसेवक, ग्रामपचायत कार्यालव, निमडाळे ता जि ग्रन्थे

10.143.20

देण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी होते. तर प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा या उपक्रमाच्या उदेश

जयनगर येथे हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न तहसीलदार दिपक गिरासे, नायब तहसिलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुखातीला उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय जयनगर येथे ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर प्रांताधिकारी यांनी

वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसोबत तिरंगा ध्वजची संपर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात अाली. कार्यक्रमाचे आयोजन गटनेता तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी यांनी केले होते. यांवेळी सरपंच मोगराज सोनवणे, तलाठी

जाहीर नोंटीस

क्ष आमच्या कार्यालयात हरकत न आल्या ची मिळकत निर्वेध व बिनबोजाची अ

ही. सदरची नोटीस पक्षकाराने दिलेल हिर्तीयरून य सांगणेयरून आनयेनार्थ संध्दीस दिली असे. धुळे, दिनांक- १६/०८/२०२४.

अँड.विजय म.मोरे

### किशोर जाधव, मंडळ अधिकारी गजानन पवार, ग्रामसेवक निलेश ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य शरद गोपाळ पाटील, मंगलाबाई माळी, मडकु पारधी, संतोष पारधी, माजी उपसरपंच किशोर माळी, हेरंब गणेश द्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, मोहन पारधी, रामदास नगराळे व ग्रामपंचायत कर्मचारी

उपस्थित होते. सूत्रसंचालन आय. ही माळी यांनी केले

## नूर्रानाइ पटल, सुकरा पटल चरिटेबल ट्रस्ट, 'अस्तित्व' शिरपूर यांचे सौजन्य लाभत आहे. मोफत नाव नोंदणी १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत जाहीर नोटीस

या जाईस नेतीसीने व्यवस्थाया के की, नीजे पूर्ण प्रश्न पर, स्ट्राट्टीकर कारणी स्थितारिक व्यवस्था प्रश्न पर प्रश्न पर

धुळे, वि. ४४/०८/ २०२४. ॲंड. जगदिश सुदाम पोतदार ऑंड. जगदिश सुदाम पोतदार ऑंकिस-९, जगदेवा होसींग सोसा. श्रीरवामी रामर्थ केंद्रा मागे, सुरत्याला क्रिजींग जवळ, मिल परीसर. धुळे, ता.जि. धुळे-४४४००४, मो. मं. ९८८ ५२ ९ ९३ ०३ ७०३०७९०८०९

### जाहीर नोंटीस

(पान ४ वरुन) खर्दे वृ. ता. शिरपूर जिल्हा धुळे येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिविसासाठी कु.द्रेता

भूपेशभाई पटेल, मुकेश

भारत के प्रभावना नंभावर तेनार, तु-पुरंब, 10.0%, 20.3% प्रश्नित है। 10.0%, 20.3% प्रश्नित स्वित्य भोग्याच्ये प्रभाव प्रश्नित भोग्याच्ये प्रभाव प्रभाव

ॲड.पी.एस.महाजन

रोग तपासणी, चिकित्सा व निदान शिबीर

पटेल

जाहीर नोटीस तमाम जनतेश तरोब सर्व विश्वीय संस्था बँका, पतसंस्था, खाजगी सावकार व सर संबंधीतीयांना या जाहीर नोटीसीने कळकियाः सवधीतीयाना या जाहीर नोटीसीन कळावेच्या येते की, तुकडी जिल्हा खुळे पोट तुकडी तालुक खुळे पैकी मोठे लोगाव, ता.जि. खुळे येथील ग क्रमांक व उपविभाग २३५/३/छ/१ चे एकूण क्षेत्र २ है. ०० आर, आकार रू.छ.०० पैसे अर्थ प्रमाणे–

सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराजा कॉम्प्लेक्स,

स्टेट बँक समोर, मेन रोड, शिरपूर जिल्हा धुळे येथे करण्यात येणार असून सदर शिबीरात नाव नोंदणी करणाऱ्या

प्रथम १,००० रुग्णांना लाभ घेता येणार आहे. शिविराच्या आधी नाव नोंदगी करणे आवश्यक आहे.

यमण— येगेप्रमाणे मिळकतीचा सौंदा शेत मिळकर्त मालक १) प्रभाकर त्र्यंबक सोनार, २) प्रमित बाबुलाल सोगार, २) सुरिल्ला देविदास सोगारखोर सर्व रा.मित्रकुंज कॉलनी, साक्रीरोड, धुळे यांन

ॲड.पी.एस.महाजन

कार्यालय- गाळा नं जि-९, बागुल संकुल दत्तमंदिर यौक, देवपूर, घुळे. मो . नं . ९ ८ २ ३ २ १ ५ ४ ४०

### दिली, यानंतर उपस्थित मान्यवरांच्या NAME CHANGE

I HAVE CHANGE MY NAME FROM SHAIKH MUJAHID SHAIKH USTAQUE TO MUJAHID

असल्याचे सांगितले. तसेच महसल

खात्याच्या योजनांबाबत गामस्थान मार्गदर्शन केले. तहसीलदार दीपक मान्दरान करा. तहसारादार दायक गिरासे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून ध्वज संहिता बाबत माहिती

MUJAHID MUSTAQUE SHAIKH ADD- LOHA BAZAR, DILDAR NAGAR, DHULE-424001

### जाहीर नोटीस

जाडिए नोटिएं जमान जीवांन या जाविंत गोटीकी करविष्णात केंद्री केंद्री कहे हार केंद्र केंद्री का क्षेत्र केंद्री केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का वर्ष केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का क्षेत्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का क्षेत्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का क्ष्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का क्ष्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्री का क्ष्र केंद्र क त्थाप जनतेत तथेव सर्व विरोध संस् वंत्रा, पालस्था व सर्व संस्थितिक स्वास्थ्य प्रतिसीत्री क्रांत्रीस्थ्य कर्के मी, स्थित्रत्यी स्वास्थ्य पोजी बात्रं ता. दि युक्ते येथीत स्य कंपाय प्रतिस्था १५० के स्वास्थ्य क्षेत्र में १५० के स्था पोज, है ५० आप एक्स क्षेत्र में १६ २० के स्वास्थ्य १६ अस्य प्रतिस्था क्षेत्र स्वास्थ्य क्षेत्र स्व स्थापना प्रतिस्था क्ष्य स्वास्थ्य क्ष्य स्व स्वास्थ्य है ५३ अस्य प्रतिस्था कर्याय क्ष्या क्ष्य स्वास्थ्य है ५३ अस्य प्रतिस्था क्ष्या क्ष्य है १६ ४० अस्य पोजा है ५३ अस्य प्रतिस्था क्ष्या क्ष्या

प्रोज्ञ है 2, जार पहुला की 0 है, ८० जार आपण 0, 11, 24 के जार मार्थिक हैं। अब प्राज्ञ कर मिर्टेटिंग के अपण 1, 24 के जार मार्थिक हैं। अपण 1, 24 के जार मार्थक

हरकती प्राह्य धरच्या जानार नाहित व ते आसन् अर्थातांत्र रहत पिकलपीचरही बंधमकारक राहण नाही, वाची नींद्र ध्वावी. सदस्यी जाहीर नोटींस ही आपच्या अशिलां स्वेदच्या नाहिती अर्थिकार व सांगण्याचर व्यावेदारी आपचेपार्थन प्रशिव्दीस दिली असे. सुळे, दि.१६/०८/२०२४ नाहीरस देवार राके अँक्टहोकेट

ॲड.ललित पांडूरंग देठे चव्हाण कॉम्प्लेक्स, सुरत वालाबिल्डींगजवळ, मिलपरीसर, धुळे. मो .नं .९४०५८ १६४४९

### नोटरी – भारत सरकार 1.बी/१२, भन्साली प्लॉझा, नगरपट्टी, धुळे. मो .नं .९८२२८५२६५० दत्तमादर वाक, दमपूर, पुज्ज मो .न .९८२३२<u>१५४४०</u> 🖟 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

विभागीय कार्यालय, रा.प.धुळे पालेशा कॉलेज जवळ, दक्षता एस.आर.पी. पेट्रोलपंपासमोर, धुळे

### ई-मेल- dtostdhule@gmail.com दुरध्वनी क्र. ०२५६२-२९९५३४ जिविदा सूचना क्र.०१/२०२४ (द्वितीय मुदतवाढ)

विभाग नियंत्रक रा.च. छुळे हे जालील वाणिज्य आस्थापना ''लिस्ड अंग्ड लायसन्स'' तत्वावर मारिक परवाना शुरुकावर मालविष्यास देण्यासाठी मोहरखंद निविदा मांगित आहेत. निविद्यसाठी लाणारे कोर छापील निविदा कॉर्स, नियस, अटी व शती इ. तपश्तीलास विभाग नियंत्रक रा.स. छुळे यांच्या करावात्र्याय शनिवार, रविवार व सुद्धी देवस सोडून इतर दिक्शी कार्यालयीन वेकत १९.०० ते १७.०० वा बेक्ट निविदा कॉर्म रक्षमेचा भरणा करून पावती सादर केव्यास निविदा कॉर्म निकर्तित. निविदा कॉर्म हक्ष्मेव अर्था कर १५.०० ते १९.०० वा बेक्ट निविदा कॉर्म रक्षमेचा भरणा करून पावती सादर केव्यास निविदा कॉर्म निकर्तित. निविदा कॉर्म कर्म १५.००० / - शासनाच्या नियाप्रमाणी निर्माण्यात्र १५% व एसलीएसटी १५% असे एक्ट्रण त्यास्त्र १५.४० त्यास्त्र १५.४० त्यास्त्र १५.४० त्यास्त्र १५ व एसलीएसटी १५% असे एक्ट्रण त्यास्त्र १५.४० त

राहिल. त्या अनुषंपाने निविदा मागविल्या जातील. निविदाकारास अटी व शर्ती तसेच फॉर्ममध्ये नमट केलेले सर्व टाखल्यांच्या प्रमाणित प्रति व बयाना रक्कम भरल्याची मळ पावती जोडणे आवश्यव आहे. निविदा अर्ज किकी दिनांक :१५) ८८/२०२४ ते २३/८८/२०२४ घर्वत शाहित. ड अर्ज परणे/सारत करणे दिनांक :१६/८८/२०२४ ते २१/८८/ २०२४ या कालावारीत कार्यालयीन बेकेत कार्यावाही करता देवंत. तसेच दिनांक २४/८८/२०४ अर्ज परणे अर्ज सादय करणे वाशी मृदत १५,०० वाजेपर्यंत साहित. शरख झाते तर साच दिवशी २५,० वाजात निविदालका समझ निविदा अध्यस्यात देवेति. कार्यं क्रियो आइचापीस्तव त्याच दिवशी निविदा उपडणे शरुप झाते नाही तर प्रशासनाच्या सोईनुसार उपडण्यात येतील व तशी करूपना निविदाकारस दिली जाईल.

	ાનાવદા મામવાવયાच્યા વાાખન્ય ગાસ્થાપનથા તપશાલ સ્વાલાલપ્રમાંખ ગ્રાહ.									
अ.क्र.	वस	आस्थापना प्रकार	जागेचा प्रकार	जागेचे क्षेत्रफळ	अपेक्षीत मासिक	वयाणा स्क्कम				
	स्थानक				प.ञुल्क					
٩	धुळे	<b>बुकस्टॉल</b>	वांधीव	९६.९८	2834.00	२९२२०				
2	सोनगीर	मार्गनिवारा चहाकेंद्र	बांधीव	900,000	293.00	२५५६				
3	पिंपळनेर	भेळ भंडार	मोकळी	900,000	3806.00	४४१३६				
8	तळोदा	बुकस्टॉल	बांधीय	£8.00	880.00	4२८०				
4	तळोदा	केशकर्तनालय	मोकळी	900,000	2400.00	३०९२५				
3	चिमठाणे	स्नॅकबार	मोकळी	200.00	3093.00	30998				

निविदाकारासाठी अटी व शती खालील प्रमाणे

निबंदाकारामाठी और व प्रता बातांत प्रमाण निबंदा कॉम सांव दिल्या अर्थी व मंत्री तसेच इतर सूचना मुळ निबंदा सूचना क.०१/२०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवंदाकारस बंधनकारक राहतील कोणतीही निवंदा/अर्थ कोणतेही कारण न देता रिकाणस्थाया अथवा नाकारस्थाया अधिकार प्र.प.महामंडक राखून ठेवीत आहे. नमूता ''अ' तांत्रिक कॉर्म व नमूता ''श' 'आर्थिक कॉर्म बेगकेनाक्या राजोट्यात तादार करावे. निवंदाकारांत निवंदा नमूता ''श'' आंत्रिक कॉर्म योचन सामाजे कामरावांची पूर्वता कराचे आवश्यक आहे. ९. रहिवाशी दाखता (आधार कार्ड /पॅनकार्ड (झार्विंदा तासरेन्स/ रेशनिंगकार्ड/ मतदान कार्ड इ.) २. भोतीस खाळान मूखा नींद सत्तरक प्रमाणयः. ३. रवतःच्या नावावर असलेल्या स्थावर/जंगम माल्याचेवा तपशिल.


दोन जामिनदारांचे रु.५०० / – चा एकाच स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र व त्यांच्या मालमत्तेचा तपशिल. प्राप्तीकर थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

प्राप्तिकर वेकवाकी नसंख्याचे प्रमाणपत्र, उत्तरावादे प्रमाणाय, बयाणा रक्कम भरतेली मूळ पावती. संस्था अस्तरावाद गोंचणी प्रमाणपत्र, संस्थेच्या गाचे असतेली मालमता किंया अध्यक्ष/स्तिय बांचे मालमतेचा तपशील तरोच माज अवेच गा-साव्यक धर्मावाय आधावुक बांच्या कार्यात्वयातील मंजुर कार्यकारणीची प्रत. सेवायोजना कार्यात्वयाचे गोंदणी कार्ड.

ज्या वाणिज्य आस्थापनेसाठी निविदा सादर केली आहे, त्याबाबत अनुभवाचा दाखला

नार, जय भागपंज आच्यानाशाशा निपदा नादर करता आहु. रायाचात जनुन्याचा दायला. १२. स्ट्रीयकृत बेकेचे स्वतःच्या/संस्थेयना नो खाते असतीली पासवृक्ष. १२. स्वतः से व जामिनदारांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तत्तेच रा.प.महामंडकाने नंतर मागणी केल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या प्रती इ. १३. संबधीत व्यवसायाकरीता आवश्यक असणारे परवान घेण्याची जबाबदाशी निविदाकाराची पाहील. वसील मुळ कागदएत्रे व त्यांचा एक साक्षांकीत कंतना संच मुलाखतीच्या वेळस सादर करण्यादा याता, सादर न केल्यास निविदा त्वर समजण्यात येईल.

विभाग नियंत्रक, रा.प.धुळ



जाहीर नोटीस शहादा येथील मा. कार्यकारी दंडाधिकारी साो. यांचे न्यायालयात

कॉजदारी कि. अर्ज नं. ४२३/२०२४ श्री. सावर्षिग बयसिंग मिल, उ. व. .. वर्षे, घंदा : मजूरी रा. सुपकरी ता. शहादा जि. नंदुरबार ....अनंदार ।।विरूप।।

आमसेकब सुकरी
ता. शहाव जि. नंदुरबार
जारपंचायत सुरक्ती
ता. शहाव जि. नंदुरबार
स्वार्यक्रियात सुरक्ती
ता. शहाव जि. नंदुरबार वेथे हाला असरवारी नसंघ १३/६६/२०२४ रोजी जान मोदली
ता. नंदुरबार वेथे हाला असरवारी नसंघ १३/६६/२०२४ रोजी जान मोदली
मिळलेसाती शहाव वेथील मा. कार्यकर्ती देकांग्रिकारी सा.। शहाव वांथे
स्वार्यक्रायात असरवार्यक केला आहे.
स्वार्यक्राया असरवार्यक केला आहे.
स्वार्यक्रायात असरवार्यक केला आहे.
१५ विद्यार्थक प्रतिक्रियात केला आहे.
१५ विद्यार्थक प्रतिक्रम ने सादक करणवाराती हि. २५/६८/२०२४ रोजी किंवा
१५ विद्यार्थक असरवार्यक स्वार्यक स्व

लेखी म्हणोर सादर कराये. तरी तमाम जनसेस या नोटीसीने कळविष्यात येते की, वर नमूद केलेल्या दिवशी कोणीही व्यक्ति स्वतः अगर आपल्या विकलामार्फत हजर न झाल्यास सदद अजांत पुढील योग्य ते हुकूम होतील याची नोंद प्याची. आज दिनांक ८/०८/ २०३४ रोजी माझे सहिमियों व शिक्यानिशी सदरथी जाहीर नोटीस दिली असे.

लार्यकारी दंडाधिकारी कोटांचा शिका

### जाहीर नोटीस

में एक वार्ता कर सुद्धा ना स्वार माने हुए सुन्देय माने प्राप्त के स्वार के स्वर के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वर के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वर के स्वार के स्वर के

सर्व्हें	पैकी प्लॉट	विस्तारीत	क्षेत्र चौ. मीटर	चौ. मीटर				
नं.	नं.	सिटी सर्व्हें नं.	पैकी क्षेत्र					
898/2	28	9004	२६४२४,५०	200,40				
याची मापे वि	मेटर मध्ये	व चतुःरि	त्रमा					
पूर्वेस :	१८५ मी.		व त्यापुढे अतर्गत ६	पीटर रस्ता				
पश्चिमेस : १८५ मी प्लॉट नं, २२								
दक्षिणेस : १५० मी वापर व त्वापढे अंतर्गत ९ मीटर रस्ता								

वण्युत वस्तू व हितसबंध सह मुळे दिनांक १५, ॲड. दिलीप पी. सोनार

कार्यालय, २०१, ॲडरहोकेट घेंबर्स, जिल्हा न्यायालय आवार, धुळे निवास: ग. नं. ६, २०७४, धुळे मो . ९५ ०५ १७४१४, ९५११८८ २४८६

### जाहीर नोटीस

गहादा येथील मा. कार्यकारी दंडाधिकारी साो. यांचे न्यायालयात

महाराष्ट्र शासन वहस्तिल कार्यालय, धुळे

वासनेकवा, नामपावात कार्याव्य, िमन्द्राके ना, चित्र पुढे शी, व्यावका गोपाल टिक रा, निमहाकं ता, चित्र पुढे वांनी इकडील कार्याल्यास्य अर्थ करून कार्या मुख्ती नाम राते. वर्षयात सावकार टिक पण दि. ६०५/ ०५/ २०५८ रे तेंगी मेंगी निमहाकं ता, चित्र केरे बाता कार्य में ना स्वारण्य प्रमान पुत्र क्रियोचित्रम् १९६९ चे करूप १३ पोट करम ३ अन्य ध्रमम गोद होगी कार्यो व्याव करियोच्या १९६९ चे करम १३ पोट करम ३ अन्य ध्रमम गोद होगी कार्यो आदेश यत सेना माण्याच्या अव्यवस्य कार्या व्यावकार करेला आहे, व्यावकी सार कर्याना न्या स्वावाया अवस्यास वार्यो हि. २०/०१/ २०१२ रेगी छित्र सकार्यो १५०० वा. ध्याचेता दक्षित्रम इंग्लर सहान तर्यो हरून सार कर्यायात. व्यावस्य आपना हरूनी सुरीन प्रपचना प्रण्य सहान तर्यो हरूना सार कर्यायात. व्यावस्य आरम्पाल हरूनी सुरीन प्रपचना स्वावाय सुरीन सार कर्यायात. व्यावस्य आरम्पाल हरूनी सुरीन प्रपचना

हज्जर राहुन तेखी हरकता सादर कराव्यात. त्यानंतर आतंत्र्या हरकता गृहात घरण्यात येणार नाही य सदर अर्जायाका पुढील कारवाई करण्यात येईल. सदर जाहीर नोटीस युळे वेथीत मा. कार्यकारी दक्षाधिकारी तथा तहसिक्तदार युळे ग्रामीण वाये सही शिक्यवानिशी दि. १६/०८/२०२४ संजी प्रसिद्धील दिली असे.

श्थळ : धुळे (सजय पवार) दिनांक : १६/०८/२०२४ कार्यकारी दंडाधिकारी तथा निवासी

नायब तहसिलदार धुळे, ग्राम

(फोंजदारी शाखा) ०२५६२-२८८७२१ क्षेत्र-lahsildardhule99@gmail.com

वयाल म. कावकारा दुआवकारा सा. शहादा याच न्यायालवात हजर राहून लेखी म्हणणे सादर कराये. तरी तसाम जनतेस या नोटीसीने कळविण्यात येते की, वर नमृद् केलेल्या दिवशी कोणीही व्यक्ति स्वतः अगर आपल्या यकिलामार्फत हजर न झाल्यास ाद्रपता जणाहा ज्यार स्थार जार जारचा पाठवानाच्या हजर न जारचा सदर अर्जात पुढील योग्य ते हुकूम होतील याची नोंद घ्याची आज दिनाक ०६/०८/२०२४ रोजी माझे सहीनिशी व शिक्क्यानिशी सदरची जाहीर नोटीस दिली असे.

<sup>सही...</sup> कार्यकारी दंडाधिकारी

जाहीर नोटीस इहादा येथील मा. कार्यकारी दंडाधिकारी साो. यांचे न्यायालयात

प्रामनेशक हफकी यामचेपावत पुमली ता. शहादा कि. गुंदुबार याजश्री कर्वावत श्री. संतोष सार्वास्त मिल ग्रांचा मुज्या नामे विनोद संतोष पित यांचा जग्म हि. ०५/०८/२००७ रोजी मोजे युग्करी ता. शहादा कि. गुंदुबार वेदी शाला अस्त्याने तरीच १३/०६/२०३४ रोजी ज्यान मीच्या प्राच्याणा अविधियान २०३३ में कल्या १५/३) अच्ये प्रमाणे ज्या स्तव्या मिळभावती शहादा वेशील मा. कार्यकारी वेशीलकरी सा. शहादा वांचे याच्यावताला अर्ज वांच्याक केला आहे. व्याच्यावताल अर्ज वांच्याक केला आहे. व्याच्यावताल तर्ज वांच्या केला आहे. व्याच्याचे आत्र त्याचे ०३/३० पाराना स्वतः अगर विकलामार्थन शहादा वेशील गुज्याचे अत्याचली है हार्थिकरी वांचे वांच्यावताल करा वांच्यावताल १५ दिवाची आत्र तुमारी ०३/३० पाराना स्वतः अगर विकलामार्थन शहादा वेशील गुज्यावेश वांच्यावताल स्वतः अगर विकलामार्थन शहादा वेशील गुज्यावेश वांच्यावताल कराये.

<sup>सही...</sup> कार्यकारी दंडाधिकारी

तथा तहसिलदार शहादा

क्षी अर्थ में १२२/२०२४ की संतोष सावसिंग पिल, उ. य. . . वर्ष, घंदा : मजूरी रा, बुपकरी ता, शहादा जि नंदुरावार ....अर्वदार

लखा म्हणण सादर कराय तरी तमाम जनतेस या नोटीसीने कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या दिवशी कोणीही व्यक्ति स्वतः अगर आपल्या विकलामार्फत हजर न झाल्यास

ाद्यमा भगाति ज्यार स्थार जार आपर्या पायतानामा हजर न झाल्यास सदर अर्जात पुढील योग्य ते हुकूम होतील याची नोंद घ्यावी आज दिनांक ०८/०८/२०२४ रोजी माझे सहीनिशी व शिक्क्यानिशी सदरची जाहीर नोटीस दिली असे सही...

कीर्टाची शिका

तथा तहसिलदार शहादा

तथा तहसिलदार शहादा

## जाहीर नोटीस शहादा येथील मा. कार्यकारी दंडाधिकारी साो. यांचे न्यायालयात कॉजदारी कि. अर्ज नं. ४५३/२०२६ श्री. आण्णा विनायक कोळी , उ. रा. .. वर्ष, धंदा : मजूरी रा. हिमणी ता. शहादा जि. नंदुरबार ....अर्जदार ...अर्जदार

प्राम्वेच्यक हिण्णी
सा. शहादा जि. नेदुखार
प्राप्त विकास के जिल्ला के जिल्ला

लेखी म्हण्णे सादर करावे. सरी तमाण जनतेस या नोटीसीने कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या दिवशी कोणोही व्यक्ति स्वतः अगर आपल्या वकिलामार्पत हुजर न झाल्यास सदर अर्जात पुढील योग्य ते हुकूम होतील याची नोंद प्यावी. आज दिनाक १४/०८/२०२४ रोजी माझे सहीनिशी व शिक्क्यानिशी आज दिनाक १४/०८/२०२ वदरची जाहीर नोटीस दिली असे

<sub>सही...</sub> कार्यकारी दंडाधिकारी कोटांचा शिका तथा तहसिलदार शहादा

आतः ४। च न्यायालयात कांजदारी कि. अर्ज मं. ४०५/२०२४ श्री. सुरेश भजन कुवर , उ. व. .. वर्षे, धंदा: मजूरी रा. दोंडाईमा ता. शिरखेडा जि. युळे ....अर्जदार ॥विरूप्ट।।

प. सांबह्या ता, संस्वका ान, कुण्या प्राम्वक संदेश । प्रिक्तियः ।। प्राम्वक संदेश ।। प्राम्वक संदेश ।। प्राम्वक संदेश ती सहस्वा कि, नैदूरवार आजडा जी अर्जदार नाने श्री. सुरेश भजन कुलर वांचे भाज अशीक भजन कुलर बांचे आज अर्जदार के। प्रत्युवार के डाल आल्याने तेशी स्थान कि, स्वत्युवार के डाल आल्याने तेशी स्थान (अर्जदार के) डाल आल्याने तेशी स्थान (अर्जदार के) डाल अर्जदार के डाल संदेश कुण्या के अर्जदार के। प्रत्युवार के डाल आल्याने तेशी स्थान के। अर्जदार के। प्रत्युवार के डाल अर्जदार के। अर्जदार के।